



महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्ना योगाचा दैनंदिन जीवनांचा भाग करण्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपकंमाचा अभ्यास

डॉ सुहास पाठक व

डॉ दादासाहेब पवार,

साहाय्यक प्राध्यापक, शिक्षणशास्त्र विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद साहाय्यक प्राध्यापक, ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोयगाव जि औरंगाबाद.

सारांश:

योग हा शब्द मुळात संस्कृत भाषेतुन आलेला आहे. संस्कृतच्या युज आणि योक या दोन शब्दानी मिळून योग हा शब्द तयार झाला आहे. योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय होय. योग हा आध्यामिक मार्ग असुन त्याबद्दल आपण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी व सुटूढ ठेवू शकतो. योगाचे मुळ दोन गोष्टीमध्ये सामावलेले असते एक शारीरिक व दुसरी आध्यामिक गोष्ट आहे. संशोधन करण्याच्या पद्धतीपैकी वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा उपयोग सदरील संशोधनात करण्यात आला आहे. असंभाव्यता नमूना निवड प्रकारातील प्रासंगीक नमूना निवड पद्धतीचा उपयोग करून ५० विद्यार्थी ग्रामीण भागातील व ५० शहरी भागातील विद्यार्थ्यांची निवड केली आहे. प्रस्तूत संशोधनात औरंगाबाद जिल्यातील ग्रामीण आणि शहरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रश्नवालीच्या माध्यमातुन माहीती संकलन करून माहीतीचे विश्लेषण व निष्कर्षांची मांडणी केली आहे.

Copyright © 2022 The Author(s): This is an open-access article distributed under the terms of the Creative Commons Attribution 4.0 International License (CC BY-NC 4.0) which permits unrestricted use, distribution, and reproduction in any medium for non-commercial use provided the original author and source are credited.

प्रस्तावना

योग ही भारतातील पाच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. महर्षी पंतजली योग पित्याच्या रूपात जाणले जातात. त्यांची पंतजली योग सुजे पुर्णपणे योगिक ज्ञानासाठी सर्वप्रित आहे. योगाचे वैशिष्ट म्हणजे युवकापासुन ते वयोवृद्धासाठी उपयोगी आहे. उज्ज्वल भारताचे सदृढ व निरोगी युवक घडविण्यासाठी योग शिक्षण गरजेचे आहे. योगाला दैनंदिन जिवनाचा भाग करण्यासाठी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबिवणे आवश्यक आहे. योग हा शब्द वेद, उपनिषद, गीता व पुराणात आणि पुरातन काळापासुन व्यवहारात येत आहे. भारतातील संतानी गीतेतील योगाच प्रचार जगभर केला आहे. योगाचा अर्थ आपल्यात असलेल्या शक्तीचा विकास करून परम

डॉ सुहास पाठक व डॉ दादासाहेब पवार ,(2021). महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योगाचा दैनंदिन जीवनांचा भाग करण्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपकंमाचा अभ्यास, ERJ-Vol VIII, Issue VI Dec 2021, 94-97.

चैतन्य आत्म्याचा साक्षात्कार व पुर्ण आनंदाची प्राप्ती हा आहे. योगाने पचनकिया पुर्णपणे व्यवस्थित होते. ज्यामूळे संपुर्ण शरीर स्वस्थ व निरोगी होते. जगातील सर्व व्यक्तिना शांती हवी असते. व्यक्तिमध्ये शांती, समाधान, उत्साह, उर्जा इत्यादीसाठी योग महत्वाचा आहे.

योग ,व्यायाम ,प्राणायम,शारीरीक व मैदानी खेळ इत्यादी शालेयपातळीपासुन विद्यार्थ्यांमध्ये सूजविणे गरजेचे आहे. योगा आणि योग शिक्षणाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जिवनाचा भाग होण्यासाठी विविध उपक्रम ,शिवीरे राबविणे गरजेचे आहे. महाविद्यालयामध्ये योगाला जिवनाचा भाग करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात .त्यांचा अभ्यास सदरील संशोधनात करण्यात आहे .

संशोधनाची गृहीतके

- १ . योग शिक्षणाला जिवनाचा भाग करण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात .
- २ . योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते .
- ३ . योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे .
- ४ .योगाला शारीरिक व अध्यात्मिक आधार आहे .

संशोधनाची उदिष्टे

- १ . इयत्ता १० वी नंतर महाविद्यालयामध्ये योग शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्याउपकंमाचा आभ्यास करणे .
- २ . महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपकंमाची माहीती घेणे .
- ३ . योग शिक्षणाच्या उपयूक्तेची माहीती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून घेणे .
- ४ .योग शिक्षण आणि आरोग्य या विषयाची माहीती विद्यार्थ्यांकडून घेणे .

संशोधन व्याप्ती व मर्यादा

सदरील संशोधनात इयत्ता १० वी नंतर शिक्षण घेणाऱ्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सामावेश करण्यात आला आहे .महाविद्यालयामध्ये योग शिक्षणाचे कोणकोणते उपक्रम राबविले जातात यांची माहीती घेण्यात आली आहे . प्रस्तुत संशोधनात औरंगाबाद जिल्हातील ग्रामीण आणि शहरी महाविद्यालयांचा सामावेश करण्यात आले आहे .

संशोधन पदधती

संशोधन करण्याच्या प्रमुख तीन पदधती आहे .सदरील संशोधनात वर्णनात्मक संशोधन पदधतीचा उपयोग करून माहीती संकलन कले आहे .


डॉ सुहास पाठक व डॉ दादासाहेब पवार ,(2021). महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योगाचा दैनंदिन जीवनांचा भाग करण्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपकरणाचा अभ्यास, *ERJ-Vol VIII, Issue VI Dec 2021, 94-97.*

संशोधनाची साधने

संशोधनाचे विविध साधने आहे . सदरील संशोधनात प्रश्नावली या संशोधन साधनाच्या माध्यमातून तथ्य संकलन केले आहे .

संशोधनाची नमुना निवड

सदरील संशोधनात असंभाव्यता नमुना निवड प्रकारातील प्रासंगीक नमुना निवड पद्धतीचा उपयोग केला आहे . ज्यामध्ये औरंगाबाद जिल्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रामीण भागातील ५० विद्यार्थी व शहरी भागातील महाविद्यालयातील ५० विद्यार्थी निवडून प्रश्नावलीच्या माध्यमातून माहीती संकलीत केली आहे



संशोधनाची निष्कर्ष

- १ . विविध महाविद्यालयात योग शिक्षणाचे उपक्रम योगाच्या माध्यमातून राबविले जातात .
- २ . १००% महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योगा आरोग्यसाठी उपयुक्त आहे असे वाटते .
- ३ . १००% महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योगाची आवड आहे .
- ४ . महाविद्यालयामध्ये योग शिक्षक व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे योगाची प्रात्यक्षीके आयोजित केले जातात .
- ५ . महाविद्यालये, गाव, शहरामध्ये विविध योग शिविरांचे आयोजन केले जाते .
- ६ . योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असे विद्यार्थ्यांना वाटते .
- ७ . महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ योग शिक्षकांचे मार्गदर्शन, ध्वनीफीत, ऑनलाईन योग शिक्षणाचे मार्गदर्शन इत्यादी उपक्रम राबविले जातात .
- ८ . योगा दैनंदिन जिवनाचा भाग होणे आवश्यक आहे असे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाटते .

संदर्भ ग्रंथसुची

योग साधना व योग चिकित्सा , दिव्य प्रकाशन पतंजली योगपीठ स्वामी रामदेव - हरिव्दार उत्तराखण्ड .

डॉ सुहास पाठक व डॉ दादासाहेब पवार ,(2021). महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योगाचा दैनंदिन जीवनांचा भाग करण्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपकरणाचा अभ्यास, *ERJ-Vol VIII, Issue VI Dec 2021, 94-97.*

डॉ भिंताडे वि .रा . २००७ शैक्षणिक संशोधन पद्धती पुणे नुतन प्रकाशन

www.google.com

www.shodhanganga.infilnet.ac.in

www.loksatta.com.

Cite This Article:

डॉ सुहास पाठक व डॉ दादासाहेब पवार ,(2021). महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योगाचा दैनंदिन जीवनांचा भाग करण्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपकरणाचा अभ्यास, *Educreator Research Journal VIII (VI),94-97*